

# SEAMEC/BSE/SMO/349/19

7th November, 2019

To,
Deputy General Manager - Listing
BSE Limited
Corporate Relation Department,
1st Floor, Rotunda Building,
New Marine Lines,
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub: Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 13th November 2019 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 7<sup>th</sup> November, 2019 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, For **SEAMEC LIMITED** 

S. N. MOHANTY

PRESIDENT

Corporate Affairs, Legal & Company Secretary

### SANGAM RENEWABLES LIMITED

(ERSTWHILE SANGAM ADVISORS LIMITED) CIN- L93000MH1999PLC120470

REGISTERED OFFICE ADDRESS: 501, Western Edge-1, OFF Western Express Highway, Borivali (East), Mumbal 400066 Tele No.: 022 43331510, Email Id : info@sangamrenew.com, website:www.sangamrenew.com


> EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

			Standalone		Consolidated	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-09-19	Half year ended 30-09-19	Quarter Ended 30-09-18	Quarter Ended 30-09-19	Half year ended 30-09-19
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudite
1.	Total Income from Operations	134.58	286.81	81,45	145.93	356.3
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#)	-2.12	12.69	-48.77	-35.00	-44.1
3.	Net Profit / (Loss) for the period before tax		The Address			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-2.12	12.69	48.77	-35.00	-44.
4.	Net Profit / (Loss) for the period after tax			11.31		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-2.29	37.36	-15.20	-30.50	-35.
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)]		L RESOLUTION OF		1410000	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.03	0.01	-35.38	-0.03	0.0
6.	Equity Share Capital	2,081.48	2,081.48	1,001.48	2,081.48	1,001.4
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			4-1-1-1-1		
	Audited Balance Sheet of the previous year			61.86		-68.0
3.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each)					
	(for continuing and discontinued operations) -	0.0000000	-			
	1. Basic:	-0,01	0.18	-0.51	-0.15	-0.1
	2. Diluted:	-0.01	0.18	-0.51	-0.15	-0.1

Mumbal

The above is an extract of the detailed format of Quarterly/Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors



# NITCO LIMITED


Registered office: Plot No.3, Nitco House, Kanjur Village Road, Kanjurmarg (East), Mumbai - 400042. Tel No.: 022 67521555/, Fax: 022 67521500, email: Investorgrievances @nitco.in, Website: www.nitco.in, CIN: L26920MH1966PLC016547

### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2019

		-	-	Rs. in Lac		-	
Sr.	Particulare	Quarter ended			Six mon	Year ended	
No.				30.09.2018 (Unaudited)			
1	Total Income	12,909.09	14,358.35	13,501.85	27,267.44	25,993.58	59,845.56
	Net Profit / (Loss) for the period from (before tax exceptional and/or extraordinary items)	(3,025.72)	(1,486.54)	(1,735.04)	(4,512.26)	(3,575.87)	(6,137.28
	Net Profit / (Loss) before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(3,025.72)	(1,486.54)	(1,735.04)	(4,512.26)	(3,575.87)	(6,137.28
4	Net Profit / (Loss) after tax	(3,011.65)	(1,374.20)	(1,735.04)	(4,385.85)	(3,575.69)	(6,005.72
5	Total Comprehensive Income (after tax)	(3,082.14)	(1,365.07)	(1,796.19)	(4,447.21)	(3,540.16)	(5,990.45
	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 per share)	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the last balance sheet of previous year						
-	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualized):	6 2					
	Basic	(3.94)	(1.81)	(2.20)	(5.75)	(4.38)	(7.45
(b)	Diluted	(3.94)	(1.81)	(2.20)	(5.75)	(4.38)	(7.45

### The key data relating to standalone unaudited financial results of Nitco Limited for six months ended 3011 September, 2019 is as under

Sr.	Destautes.		uarter end	led	Six mon	ths ended	Year ended	
No.	Particulare			30.09.2018 (Unitudited)				
1	Total Income from operation (Net)	12,805.22	14,282.46	13,226,93	27,087.68	25,533.39	59,195.8	
	Net Profit / (Loss) for the period from (before tax exceptional and/or extraordinary items)	(2,498.87)	(1,239.13)	(1,292.17)	(3,738.00)	(2,770.52)	(4,690.64	
3	Net Profit / (Loss) after tax	(2,498.87)	(1,239.13)	(1,292.17)	(3,738.00)	(2,770.52)	(4,690.64	
ţ.	Total Comprehensive Income (after tax)	(2,569.36)	(1,230.00)	(1,353.32)	(3,799.36)	(2,734.99)	(4,675.37	





## **GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED**

Regd. Office: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104 CIN: L51900MH1987PLC042141

# NOTICE

Pursuant to Regulation 29 read with 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the company will be held on Thursday, the 14th of November, 2019 at corporate office of the company at 6-3-1090, B-1, TSR Towers, Raibhavan Road, Somailiguda, Hyderabad - 500082 to take into consideration, inter alia, among other things to consider and approve Un-audited financial results for the guarter and Half year ended 30.09.2019 and such other business with permission

This information is also available on the Company's website: www.gtpltd.co.in and also on the website of Stock Exchange i.e BSE Limited:www.bseindia.com.

# FOR GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED

Sd/- (DINESH VEMULA) Place: Mumbai Company Secretary & Date : 06.11.2019

Compliance Officer

## RISHABH ENTERPRISES LTD.

CIN: L51909MH1984PLC217695 Warden House, 340, J. J. Road, Byculla, Mumbai 400 008. TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 23077231

Website: www.rishabhenterprisesItd.com Email: cosec@rishabhenterprisesItd.com cosec@wardengroup.com

### NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements). Regulations, 2015 NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is schedule to be held on Wednesday, 13th November, 2019, at the registered office of the Company at Warden House, 340 J.J. Road, Byculla, Mumbai 400008, inter-alia, to consider, approve and take on record the unaudited Financial Results of the Company for the 2<sup>nd</sup> quarter & half year ended 30<sup>th</sup> September, 2019.

The said intimation is also available on the Company's website at www.rishabhenterprisesItd.com under Investors Relation section and also available on the website of the Stock Exchange at www.msei.in.

For RISHABH ENTERPRISES LTD.

Sunli Y. Surve Place : Mumbal Director Date : 04.11.2019 Din: 00065166

### SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986 PLC154910 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road. Andheri (East), Mumbei 400 093, India Tel.: +91-22-6694 1800

Fax: +91-22-8694 1818 Email: contact@seamec.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 13th November, 2019 inter alia to consider and take on record the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2019. The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED S. N. Mohanty PRESIDENT-Corporate Affairs Legal and Company Secretary

Place: Mumbal Date: 6th November, 2019

# PBM POLYTEX LIMITED

CIN: L171103J1919PLC000495 Regd. Office: Opp. Rly. Station, Petiad, 388450 Dist. Anand, Gujarat, ind, Gujarat,

389450, Dist Anand, Gujarat, NOTICE
Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) regulations, 2015, Notice is, hareby given that meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 13th day of November, 2019 Inter alia to consider and take on record the Unaudited consider and take on record the Unaudidated Standslone as well as Consolidated Financial Results for the quarter / half year ended 30th September, 2019. The said notice is also available on w.w., pbmpolytex.com & www.bseindia.com.
Place: Petiad For PBM Polytex Ltd.
Place: 6512 2019

Date: 05.11.2019 (Gopal Patodia Managing Director (DIN: 00014247)

### VAGHANI TECHNO-BUILD LIMITED

Regd. Off.: D Wing, Karma Sankalp, Corner of 6th and 7th Road of Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077 CIN: L74999MH1994PLC187866

### NOTICE

In compliance of the Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; this is to inform you that, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th November, 2019 inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results for the Quarter and six months period ended Sentember 30, 2019.

> For Vaghani Techno-Build Limited Sd

Place : Mumbai

Kantilal Savla Whole-time Director Date: 05.11.2019

### EXTRACT OF THE STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019

**G R INFRAPROJECTS LIMITED** 

REGISTERED OFFICE: Revenue Block No. 223, Old survey No. 384/1, 384/2, Paiki and 384/3,

Khata No. 464, Kochariya, Ahmedabad (Gujarat) - 382220

Corporate Office: 2nd Floor, Novus Tower Plot No. 18, Sector -18 Gurugram, Haryana- 122015

CIN: U45201GJ1995PLC098652, Ph: +91 124-6435000,

Website: www.grinfra.com, Email: cs@grinfra.com

(Rupees in lakhs, except per share data)

		Half yea	er ended	Year to date	Year ended 31 March 2019	
SI. No.	Particulars	30 September 2019	30 September 2018	30 September 2019		
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	2,88,465.16	2,23,758.48	2,88,465.16	4,95,018.30	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	44,776.86	34,783.70	44,776.86	83,104.40	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44,776.86	34,783.70	44,776.86	83,104.40	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31,341.39	24,181.80	31,341.39	59,571.46	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31,272.37	24,115.33	31,272.37	59,459.71	
6.	Paid up Equity Share Capital			4,848.12	4,848.12	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)			2,40,466.84	2,09,194.47	
8.	Net worth			2,45,314.96	2,14,042.59	
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt			76,902.27	81,044.05	
10.	Debt Equity Ratio	0.31	0.35	0.31	0.38	
11.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (* not annualised) -					
	1. Basic:	32.32*	24.94*	32.32*	61.44	
	2. Diluted:	32.32*	24.94*	32.32*	61.44	
12.	Capital Redemption Reserve			412.19	412.19	
13.	Debenture Redemption Reserve	Total Control		12,875.00	17,000.00	
14.	Debt Service Coverage Ratio	1.94	3.03	1.94	3.95	
15.	Interest Service Coverage Ratio	8.20	10.42	8.20	10.17	

1. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 6 November 2019. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company who have issued an unmodified review report.

2. The above is an extract of the detailed format of half yearly/ yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no CIR/ IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016. The full format of the half yearly/ yearly financial results will be uploaded on the

**AEGIS LOGISTICS LIMITED** 

Regd. Office: 502, Skylon, G.I.D.C., Char Rasta, Vapi - 396 195, Dist. Valsad, Gujarat. Corp. Office: 1202, Tower B, Peninsula Business Park, G. K. Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013. • Tel.: +91 22 6666 3666 • Fax: +91 22 5666 3777 E-mail: segis@aegisindia.com • Websita: www.aegisindia.com • CIN: L63090GJ1956PLC001032

### NOTICE

Notice is hereby given pursuant to regulation 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 14th November, 2019 inter-alia to consider and approve Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and six months ended 30th September, 2019 as per IND-AS.

Further the said notice is also available on the Company's website www.aegisindia.com and also on the website of Stock Exchanges viz. BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com.

For and on behalf of the Board

Place : Mumbai Date : 06/11/2019

AEGIS

Monica Gandhi Company Secretary

### **KSS LIMITED** (Formerly Known as K SERA SERA LIMITED)

CIN: L22100MH1995PLC092438 Unit No. 101AQ & 102. 1st Floor, Plot No. B17, Morva Landmark II. Andheri(w), Mumbai -400053, Tel.: 022-40427600. E-mail:info@kserasera.com Website: www.kserasera.com

### NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company, will be held on Thursday, 14th November, 2019 at 02.00 p.m. at Unit No. 101A & 102, 1st Floor, Plot no. B-17, Morya Landmark II, Andheri (W), Mumbai - 400 053 Inter alia to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019 and any other matter with the permission of the chair

The above intimation is available on Company's Website at www.kserasera.com and the website of Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com

For KSS Limited

Sd/ Poonam Maurya

Date: 06th November, 2019 Company Secretary Place: Mumbal & Compliance Officer

VINETIA PROPERTIES LIBERT

### NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL KUMAR KAMLAKANT PANDEY TO RAMESH KUMAR KAMLAKANT PANDEY AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-1979668) DATED: OCT. 10-16, 2019. CL-1322

I HAVE CHANGED MY NAME FROM "TARUNA TOPANDAS TOLANI" TO "VIDHI YYAS GURNANI" AS PER AFFIDAVIT DATED: 06-11-2019.

HAVE CHANGED MY NAME FROM PRABHAVATI BALARAM JUIKAR TO SMRUTI VITHOBA MADHAVI AS PER THE

HAVE CHANGED MY NAME FROM ARUNA GOTIRAM GONDHALI TO ARUNA YOGESH MADHAVI AS PER THE CL-129 A DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM RESHMI K K (KOYILOTH RESHMI BIJISH) TO RESHMI BIJISH BALAN AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-219

WE BIJISH BALAN AND RESHMI BIJISH BALAN R/O QTR 3254, BLOCK 227, SEC-6 ANTOP HILL, MUMBAI-37 HEREBY NOTIFICATION REG. NO.MCS/168/2016-18 DATED 31ST MARCH TO 6TH APRI 2016 HAVE CHANGED OUR DAUGHTER" NAME TO SANSKRITI BIJISH BALAN. \*CL-219 A

I HAVE CHANGE MY NAME FROM HASAN RAZA MOHD IRFAN TO HASAN RAZA MOHAMMED IRFAN SAYYED AS PER GEZZET NO M - 1984636

HAVE CHANGED MY NAME FROM MUJAWAR HAZIRA TO HAZIRABEE GUL MOHAMMED AS PER MY AFFIDAVIT CL-333

HAVE CHANGED MY NAME FROM IFZAL SHAMSI TO MOHAMMED IFZAL SHAMSI AS PER MY DOCUMENT CL-333 A I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVA

BABU DANGAR TO SHIVA BABU DHANGAR AS PER MY DOCUMENT CL-333 B

HAVE CHANGED MY NAME FROM BASLINGAMMA BABU DANGAR TO BASLINGAMMA BABU DHANGAR AS PER MY DOCUMENT CL-333 C

THAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHAMMAD SAJID KHAN AS PER MY DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM NASEEM BANO KHAN TO NASEEMA KHATUN KHAN AS PER MY DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ARIF SHAKIL KHAN TO MOHAMMAD ARIF SHAKIL KHAN AS PER MY DOCUMENT

CL-333 F SUREKHA GHANASHAM PAWAR HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 91/06/1973 TO 23/12/1968 BY AFFIDAVIT. BOTH PERTAIN TO ONE AND SAME

I SUREKHA RESIDENT OF B-46 BANK OF INDIA STAFF QUARTERS SHRI KRISHNA NAGAR BORIVALI EAST MUMBAI 400066 HAVE CHANGED MY NAME FROM SUREKHA TO SUREKHA GHANASHAM PAWAR BOTH PERTAIN TO ONE AND SAME PERSON AS PER AFFIDAVIT

CL-333 H

NO.15206512Y RANK NK JAYANT KAMLAKAR BIRMOLE HAVE CHANGED MY DAUGHTERS NAME FROM SANKSHTI TO GANKASHTI JAYANT BIRMOLE BY

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL JABBAR MOHAMMED ABDUS SAMAD SHAIKH TO ABDUL JABBAR MOHAMMED ABDUL SAMAD SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MALIK MOHAMMED ALI TO ABDUL MALIK MOHAMMED ALI SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-880 B , SHAILESH DIGAMBER PASALWAD HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER NAME FROM : RIYA SHAILESH PASALWAR TO: RIYA SHAILESH PASALWAD VIDE DEED POLL AFFIDAVIT NO. VV 996682 DATED 05/11/2019

I HAVE CHANGED MY NAME FROM GYANISHA KANHAIYALAL JAISHWAL TO GYANISHA KANHAIYALAL JAISWAL AS PER AFFIDAVIT. CL-1029

I HAVE CHANGED MY NAME FROM MACKSI MOTES FERNANDIS TO MAXIE MOTES FERNANDES AS PER AFFIDAVIT. CL-1029 A I HAVE CHANGED MY NAME FROM IDRIS RATI AMWALA TO IDREES HATIMBHAI RATLAMWALA AS PER AFFIDAVIT. CL-1029 B I HAVE CHANGED MY NAME FROM

JUNAED JAHAGIRDAR TO JUNAID JAGIRDAR AS PER AFFIDAVIT. CL-1029 C I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI RAMBAHADUR SINGH TO PREFTI VIPIN SINGH AS PER AFFIDAVIT. CL-1029 D HAVE CHANGED MY NAME FROM VEERANVELLI NICKURAM DOGRA TO VEERA KAUR TARANJEET SINGH AS PER AFFIDAVIT. CL-1029 E

I HAVE CHANGED MY NAME FROM JAWWAD BADRUDDIN ANSARI TO MOHAMMED JAWWAD BADRUDDIN ANSARI AS PER DOCUMENTS CL-1029 F

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN GAFFAR FATHE TO GAFFAR FATEH KHAN AS PER AFFIDAVIT. CL-1029 G

HAVE CHANGED MY NAME FROM SHAKEEL AHMED MOHAMMED YOUSUF TO SHAKEEL AHMED MOHAMMED YUSUF ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 H

HAVE CHANGED MY NAME FROM HASRUNNISSA MOHD MASTAN SAYYED HASRUNNISA HASEEB AHMED ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 I HAVE CHANGED MY NAME FROM 7AMILABANO TO JAMILA SHAKEEL AHMED ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 J

I HAVE CHANGED MY NAME FROM IAMILABANU SHAKIL AHMED ANSARI TO JAMILA SHAKIL AHMED ANSARI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM AQUEELA BANO KALIMULLAH TO AKILA BANU AMIR SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 L

I HAVE CHANGED MY NAME FROM ROOGILA BASHA TO RUHILA BASHA SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 M HAVE CHANGED MY NAME FROM SAYED MUNAWAR MIRZA ALI TO MUNAWAR MADINA OMAR FAROOQUE SANJAR AS

CL-1029 N I HAVE CHANGED MY NAME FROM SYED SARVAR TO SYED SARWAR AS PER AFFIDAVIT. CL-1029 0

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MAAZ MOHD WASIF SHAIKH TO MOHAMMAD MAAZ MOHAMMAD WASIF SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 P

HAVE CHANGED MY NAME FROM AHMED KHAN AMEERULLAH KHAN TO AMEERULLAH AHMED KHAN AS PER CL-1029 Q

I HAVE CHANGED MY NAME FROM JENNIFER ARNALDO KINNY TO JENNIFER (INNY AS PER AFFIDAVI) 1 (IL-1029 R

### सार्वजनिक नोटीस

या नोटीस नुसार जाहीर करण्यात येते की, एच. डी. एफ. सी. (लि.) फिक्स डिपॉजीट पावती नंबर बी. एम/९८०८१४० हे गहाळ झाले आहे/हरवले आहे. हे श्री. नेरी फिलबॅट फोन्सेका आणि श्रीमती फिओनेल मेरी फोन्सेका यांच्या संयुक्तपणे नावे आहे. हे कोणास सापडले असल्यास त्यांनी १४ दिवसांत खालील पत्त्यावर दावा करावा :-एच. डी. एफ. सी. (लि.), रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दिनांक : ०७/११/२०१९

सीमेक लिमिटेड

CIN: L63032MH1986PLC154910

रजि. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए-९०१-९०५

९ वा मजला, २१५ ॲट्रियम, अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी (पूर्व), मृंबई ४०० ०९३, मारत

₹. :+9१-??-६६9४ १८०0

फॅक्स : +९१-२२-६६९४ १८१८

ईमेल : contact@seamec.in

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्य्लेशन्स,

२०१५ च्या रेग्यलेशन २९ सहवाचता

रेग्युलेशन ४७ ला अनुसरुन याद्वारे सूचना

देण्यात येते की, कंपनीच्या संचालक

मंडळाची सभा ही ३० सप्टेंबर, २०१९

रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचा

अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात

घेण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात

ही माहिती कंपनीची वेबसाईट

www.seamec.in वर होस्ट कंरण्यात

आली आहे आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या

वेबसाईटस् www.bseindla.com आणि

www.nseindia.com वर सुद्धा पाहता

कर्ज वसली न्यायाधिकरण क्र. ॥

मुंबई मध्ये

(वित्त मंत्रालय)

३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंण्ड रोड,

कुलाबा, मुंबई-४०० ००५.

विक्रीची उद्योषणा

मांडण्याकरिता सूचना

हं. वसुली प्रक्रिया क्र. १४९ सन २०१७

परि. क्र. : ५६

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी

व्याज आणि खर्चासह रु. ३१,५५,५२७/- ची

रक्कम अर्जदार बँकेला चकती करण्यासाठी

ओ.ए. क्र. ५९ सन २००५ मधील वसली

ज्यां अर्थी हुम्ती पहाम चुकती केलेली मोही

प्रमाणपत्र निर्गमित केले होते.

पुढील तारीख: १४/११/२०१९

विरूध्द

श्री. हरिश जे. खन्ना आणि अन्य

सीमेक लिमिटेड करिता

प्रेसिडेंट-कॉर्पोरेट अफेअर्स

लीगल आणि कंपनी सचिव

एस. एन. मोहांती

...प्रतिवादी

येणार आहे.

ठिकाण : मंबई

दिनांकः ६ नोर्व्हेंबर, २०१९

स्टेट ऑफ इंडिया

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औड

दिनांकः ६ नोव्हेंबर, २०१९

Website: www.rinfra.com

ठिकाणः मुंबई

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लि.

थः ३०-३८, ३रा मजला, क्री प्रेस हाऊस, क्री प्रेस जर्नेल मार्ग २१५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

सीआषएनः एल७४८९९एमएच१९९३पीएलसी२७४८८१ । वेषसाईटः www.akoroup.co.ln फोन: +९१-२२-६७५४६५०० । फैक्स: +९१-२२-६६१००५९४ । ईबेल: compliance@akgroup.co.in

सेबी (तिस्टिंग ऑप्सिमेशन अण्ड डिस्क्लोबर प्रिकासरेस) रेणुलेशना, २०१५ च्या रेणुलेशन २६ प्रह्माश्चता रेणुलेशन ४७ अनुसार सूचना बाहुर रेण्यात येते की, अपनीच्या संचातक प्रदक्षानी प्रधा हो २० सप्टेबर, २०१९ होजी सपलेली तिमार्ड राणि अर्थ वर्षाकारता कंपनीचा अलेखापरिवित अतिस वितीय निष्कर्ष आणि अलेखापरिवित एकतित वितीय निष्कर्ष इतर बाबीसह विचारात ग्रेणे, मंजूर करणे आणि अधितिखित करण्यासाठी १३५, फ्री ग्रेस हाऊस, १३वा मजला, फ्री ग्रेस जर्नल मार्ग, २१५, नरिमन पॉईट, मुंबई- ४०० ०२१ येथे बुधजार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्याचे नियोजित आहे. सदर सूचना www.beeindia.com आणि www.akoroup.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

ए.के. कॅपिटल सर्व्विसेस लिमिटेड करित

(बीआयएन: ००६९८३७७)

### Notice

Notice, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 14, 2019 inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results (both stand-alone and consolidated for the second quarter and half year ended September 30, 2019, of the Financial Year 2019-20.

This intimation is also available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.rinfra.com, www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Date : November 06, 2019 For Reliance Infrastructure Limited

Place : Mumbai Relignce Infrastructure Limited CIN-175100MH1929PLC001530 Regd. Office: Reliance Centre, Groupd Floor, 19, Walchand Hirochand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel: +91 22 4303 1000; Fax: +91 22 4303 3664 E-mail: rinfra.investor@relianceada.com

Paresh Rathod

Company Secretary

# HI-Klass Trading And Investment Limited

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 13th November, 2019, at 11 A.M. at Office No 15, 2rd Floor, Plot No 24, Rehman Bidg., Veer Nariman Rd. Hutatma Chowk, Fort, Mumbal 400001. inter alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and six months ended 30th September, 2019.

www.hlkdass.co.in as well as Stock Exchange's website i.e. www.bseindla.com By Order of the Board

Suresh T. Jain

WINDSOR

Place: Mumba

**RELIANCE** 

Regd. Office: Office No 15, 2" Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai 400001 CIN: L51900MH1992PLC066262

### NOTICE

Further, details are also available on Company's website:

For Hi-Klass Trading And Investment Limited

Managing Director DIN No.: 01142300

# WINDSOR MACHINES LIMITED

CIN: L99999MH1963PLC012642

Regd. Office: 102/103, Devrnilan Co. Op. Housing Societ Next to Tip Top Plaza, L B S Road, Thane (W) - 400 604. Tel: +91 022 2583 6592 Fax: +91 022 2583 6285 Email: contact@windsormachines.com investors@windsormachines.com.

# NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, at Mumbai, to consider and approve the Un-audited standalone & consolidated financial results of the Company for the quarter/half year ended September 30, 2019.

This information is also available on the website of the Company at www.windsormachines.com, website of BSE Ltd. www.bseindia.com and website of National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com.

For WINDSOR MACHINES LIMITED

Place : Ahmedabad प्रधासह माहला आवागा Prit Patel

GITIL

स्थळ : नवी मुंबई

दिनांक : ०६ नोव्हेंबर, २०१९

दिनांक : ०५ नोव्हेंबर, २०१९

ठिकाणः मुंबई

### जीटीएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : 'ग्लोबल व्हिजन', ईलेक्ट्रॉनिक सदन क्र. २. एम.आय.डी.सी., टी.टी.सी इन्डस्टीयल एरिया, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०. फोनः +११-२२-२७६१२९२९, फॅक्सः +११-२२-२७६८०१७१ ईमेलः gtlshares@gtllimited.com, वेबसाईटः www.gtllimited.com CIN: L40300MH1987PLC045657

स्वना

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम २०१५ च्या अधिनियम २९ सहवाचता अधिनियम ४७ अन्वये सुचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक **बुधवार वि. १३ नोव्हेंबर, २०१९** रोजी मुंबई येथे कंपनीच्या ३० सप्टेंबर, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही महिन्याकरिता एकल व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय अहवाल मंजुर करून मान्यता देण्याकरिता योजीली आहे.

आणखी असे सुचित करण्यात येत आहे की, ही सूचना व सदर निकाल कंपनीचे संकेतस्थळ, www.gtllimited.com तसेच रोखे बाजारांच्या संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध करण्यात येईल.

जिटीएल लिमिटेड करीता

प्रतिक र. टोपराणी

कंपनी सचिव

# CINELINE

# सिनेलाईन इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४ नोंदणीकृत कार्यालय : २१५, ॲट्टीयम, १० वा मजला, डिवाईन हायस्कूलसमोर, जे.बी.नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, टेलि. क्र. ९१-२२-६७२६६६६, फॅक्स क्र. ९२-२२-६६९३७७७७, संकेतस्थळ : www.cineline.co.in

### सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात येणार आहे, जेथे इतर बार्बीसह ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली दसरी तिमाही आणि अर्घ वर्षाकरिता कंपनीचा अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष मंडळ विचारात घेईल आणि मंजूर करेल.

या सचनेत समाविष्ट असलेली माहिती कंपनीचे संकेतस्थळ www.cineline.co.in आणि स्टॉक एक्सचेंजेसचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर

सिनेलाईन इंडिया लिमिटेड करिता

सही / -जतीन शाह कंपनी सचिव

### **KOKAN MERCANTILE** CO-OPERATIVE BANK LTD.

I. Office: Harbour Crest, Mazagaon T. T. Mumbal - 400 010

### CORRIGENDUM

We have published on behalf of KOKAN MERCANTILE CO-OPERATIVE BANK LTD. a GOLD AUCTION NOTICE on 06.11.2019 In Free Press Journal & Navshkti Wherein, It was mentioned date as "30 th Sep. 2019 on 5th line, it should be read as 15th Nov, 2019

Place: Mumbal Date : 7.11.2019

## जाहीर नोटीस सर्वांना कळविण्यात येते की, गावं

दिवाणमान, स. नं. १३२, हि.नं. २, ता. वसई, जि. पालघर. 'आर.बी.आय. एम्प्लॉइज प्रिया को∻ ऑप. हाऊ. सोसा. लि.' मधील २ रा माळा. फ्लॅट नं. १० हा फ्लॅट माझे अशील सौ. प्राजक्ता मोदी व श्री: अमित मोदी ह्यांनी मिस के. जयंती ह्यांच्याकडून नोंदणीने विकत घेतला आहे. आता त्या फ्लॅटचे (शेअर सर्टिफिकेट नं. १० आणि २४) मालकी हक्क निर्विवाद करून तो विकण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर फ्लॅटमध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या "मथुरा" बंगला, हनमा मंदिर हॉलजवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.) जि. पालघर-४०१२०२ ह्या पत्त्यावर लेखी पुराव्यासहित कळवावे, अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पढील व्यवहार केले जातील.

सही / -वकील श्री. दयानंद कमळाकर

मानकर

नांगरे शशिकांत दादू,

वसूली अधिकारी, सहकारी संस्था, यांचे कार्यालय द्वारा : दि संहाद्रि सहकारी बँक लि., मुंबई.

5/7 सहाद्रि भवन, 3 रा माळा, विजयवाडी, ज.शं.रोड, चिरावाजार, मुंबई ४०० ००२.

फीन नं (022) 22054643/22017477 नमना - झेड

दिनांक : 23/10/2019

(नियम 107 चा उपनियम [11 (इ-1)] स्थावर मालमचेकरीता ताबा सचना

ञ्याअर्थी खाली सहीकरणार हे दि सहादि सहकारी बँक लि., मुंबईचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि 20 . 07 . 2019 रोजी मे . वनु एन्टरप्रायसेस (प्रीपा . श्रीमती जीयोती सामी) या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटिस पारीत करून नोटीसीतील रक्कम रू. 1,84,03,153/- परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या वारखेनुसार कळविले होते व मे . तन् एन्टरप्रायसेस (प्रीप्रा .श्रीमती जोयोती सामी) कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यास कसर केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी दि. 23.09.2019 रोजी जप्तीची नोटीस पाठवन खाली नमूद मालमत्ता जप्त केलेली आहे.

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसुर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमचेचा ताबा कस्ना दि 23/10/2019 रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 चा उपनियम [11 (ड-1)] नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे .

विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा दि सहादि सहकारी बँक लि . , मंबई यांचा विज्ञा स्वक्रम क. 2,06,81,297/- व त्यावरील व्याज स्वक्रम आधिल सहिल क्षेत्र १ पान माना १७३१ । असे



# SEAMEC/NSE/SMO/350/19

7th November, 2019

To. The Secretary, National Stock Exchange of India Ltd., 'EXCHANGE PLAZA', Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 13th November, 2019 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 7th November, 2019 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, For SEAMEC LIMITED

mounted S. N. MOHANTY **PRESIDENT** 

Corporate Affairs, Legal & Company Secretary

### NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL KUMAR KAMLAKANT PANDEY TO RAMESH KUMAR KAMLAKANT PANDEY AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-1979668) DATED: OCT. 10-16, 2019. CL-1322

I HAVE CHANGED MY NAME FROM "TARUNA TOPANDAS TOLANI" TO "VIDHI YYAS GURNANI" AS PER AFFIDAVIT DATED: 06-11-2019.

HAVE CHANGED MY NAME FROM PRABHAVATI BALARAM JUIKAR TO SMRUTI VITHOBA MADHAVI AS PER THE

HAVE CHANGED MY NAME FROM ARUNA GOTIRAM GONDHALI TO ARUNA YOGESH MADHAVI AS PER THE CL-129 A DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM RESHMI K K (KOYILOTH RESHMI BIJISH) TO RESHMI BIJISH BALAN AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-219

WE BIJISH BALAN AND RESHMI BIJISH BALAN R/O QTR 3254, BLOCK 227, SEC-6 ANTOP HILL, MUMBAI-37 HEREBY NOTIFICATION REG. NO.MCS/168/2016-18 DATED 31ST MARCH TO 6TH APRI 2016 HAVE CHANGED OUR DAUGHTER" NAME TO SANSKRITI BIJISH BALAN. \*CL-219 A

I HAVE CHANGE MY NAME FROM HASAN RAZA MOHD IRFAN TO HASAN RAZA MOHAMMED IRFAN SAYYED AS PER GEZZET NO M - 1984636

HAVE CHANGED MY NAME FROM MUJAWAR HAZIRA TO HAZIRABEE GUL MOHAMMED AS PER MY AFFIDAVIT CL-333

HAVE CHANGED MY NAME FROM IFZAL SHAMSI TO MOHAMMED IFZAL SHAMSI AS PER MY DOCUMENT CL-333 A I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVA

BABU DANGAR TO SHIVA BABU DHANGAR AS PER MY DOCUMENT CL-333 B

HAVE CHANGED MY NAME FROM BASLINGAMMA BABU DANGAR TO BASLINGAMMA BABU DHANGAR AS PER MY DOCUMENT CL-333 C

THAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHAMMAD SAJID KHAN AS PER MY DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM NASEEM BANO KHAN TO NASEEMA KHATUN KHAN AS PER MY DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ARIF SHAKIL KHAN TO MOHAMMAD ARIF SHAKIL KHAN AS PER MY DOCUMENT

CL-333 F SUREKHA GHANASHAM PAWAR HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 91/06/1973 TO 23/12/1968 BY AFFIDAVIT. BOTH PERTAIN TO ONE AND SAME

I SUREKHA RESIDENT OF B-46 BANK OF INDIA STAFF QUARTERS SHRI KRISHNA NAGAR BORIVALI EAST MUMBAI 400066 HAVE CHANGED MY NAME FROM SUREKHA TO SUREKHA GHANASHAM PAWAR BOTH PERTAIN TO ONE AND SAME PERSON AS PER AFFIDAVIT

CL-333 H

NO.15206512Y RANK NK JAYANT KAMLAKAR BIRMOLE HAVE CHANGED MY DAUGHTERS NAME FROM SANKSHTI TO GANKASHTI JAYANT BIRMOLE BY

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL JABBAR MOHAMMED ABDUS SAMAD SHAIKH TO ABDUL JABBAR MOHAMMED ABDUL SAMAD SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MALIK MOHAMMED ALI TO ABDUL MALIK MOHAMMED ALI SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-880 B , SHAILESH DIGAMBER PASALWAD HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER NAME FROM : RIYA SHAILESH PASALWAR TO: RIYA SHAILESH PASALWAD VIDE DEED POLL AFFIDAVIT NO. VV 996682 DATED 05/11/2019

I HAVE CHANGED MY NAME FROM GYANISHA KANHAIYALAL JAISHWAL TO GYANISHA KANHAIYALAL JAISWAL AS PER AFFIDAVIT. CL-1029

I HAVE CHANGED MY NAME FROM MACKSI MOTES FERNANDIS TO MAXIE MOTES FERNANDES AS PER AFFIDAVIT. CL-1029 A I HAVE CHANGED MY NAME FROM IDRIS RATI AMWALA TO IDREES HATIMBHAI RATLAMWALA AS PER AFFIDAVIT. CL-1029 B I HAVE CHANGED MY NAME FROM

JUNAED JAHAGIRDAR TO JUNAID JAGIRDAR AS PER AFFIDAVIT. CL-1029 C I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI RAMBAHADUR SINGH TO PREFTI VIPIN SINGH AS PER AFFIDAVIT. CL-1029 D HAVE CHANGED MY NAME FROM VEERANVELLI NICKURAM DOGRA TO VEERA KAUR TARANJEET SINGH AS PER AFFIDAVIT. CL-1029 E

I HAVE CHANGED MY NAME FROM JAWWAD BADRUDDIN ANSARI TO MOHAMMED JAWWAD BADRUDDIN ANSARI AS PER DOCUMENTS CL-1029 F

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN GAFFAR FATHE TO GAFFAR FATEH KHAN AS PER AFFIDAVIT. CL-1029 G

HAVE CHANGED MY NAME FROM SHAKEEL AHMED MOHAMMED YOUSUF TO SHAKEEL AHMED MOHAMMED YUSUF ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 H

HAVE CHANGED MY NAME FROM HASRUNNISSA MOHD MASTAN SAYYED HASRUNNISA HASEEB AHMED ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 I HAVE CHANGED MY NAME FROM 7AMILABANO TO JAMILA SHAKEEL AHMED ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-1029 J

I HAVE CHANGED MY NAME FROM IAMILABANU SHAKIL AHMED ANSARI TO JAMILA SHAKIL AHMED ANSARI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM AQUEELA BANO KALIMULLAH TO AKILA BANU AMIR SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 L

I HAVE CHANGED MY NAME FROM ROOGILA BASHA TO RUHILA BASHA SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 M HAVE CHANGED MY NAME FROM SAYED MUNAWAR MIRZA ALI TO MUNAWAR MADINA OMAR FAROOQUE SANJAR AS

CL-1029 N I HAVE CHANGED MY NAME FROM SYED SARVAR TO SYED SARWAR AS PER AFFIDAVIT. CL-1029 0

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MAAZ MOHD WASIF SHAIKH TO MOHAMMAD MAAZ MOHAMMAD WASIF SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-1029 P

HAVE CHANGED MY NAME FROM AHMED KHAN AMEERULLAH KHAN TO AMEERULLAH AHMED KHAN AS PER CL-1029 Q

I HAVE CHANGED MY NAME FROM JENNIFER ARNALDO KINNY TO JENNIFER (INNY AS PER AFFIDAVI) 1 (IL-1029 R

### सार्वजनिक नोटीस

या नोटीस नुसार जाहीर करण्यात येते की, एच. डी. एफ. सी. (लि.) फिक्स डिपॉजीट पावती नंबर बी. एम/९८०८१४० हे गहाळ झाले आहे/हरवले आहे. हे श्री. नेरी फिलबॅट फोन्सेका आणि श्रीमती फिओनेल मेरी फोन्सेका यांच्या संयुक्तपणे नावे आहे. हे कोणास सापडले असल्यास त्यांनी १४ दिवसांत खालील पत्त्यावर दावा करावा :-एच. डी. एफ. सी. (लि.), रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दिनांक : ०७/११/२०१९

सीमेक लिमिटेड

CIN: L63032MH1986PLC154910

रजि. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए-९०१-९०५

९ वा मजला, २१५ ॲट्रियम, अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी (पूर्व), मृंबई ४०० ०९३, मारत

₹. :+9१-??-६६9४ १८०0

फॅक्स : +९१-२२-६६९४ १८१८

ईमेल : contact@seamec.in

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्य्लेशन्स,

२०१५ च्या रेग्यलेशन २९ सहवाचता

रेग्युलेशन ४७ ला अनुसरुन याद्वारे सूचना

देण्यात येते की, कंपनीच्या संचालक

मंडळाची सभा ही ३० सप्टेंबर, २०१९

रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचा

अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात

घेण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात

ही माहिती कंपनीची वेबसाईट

www.seamec.in वर होस्ट कंरण्यात

आली आहे आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या

वेबसाईटस् www.bseindla.com आणि

www.nseindia.com वर सुद्धा पाहता

कर्ज वसली न्यायाधिकरण क्र. ॥

मुंबई मध्ये

(वित्त मंत्रालय)

३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंण्ड रोड,

कुलाबा, मुंबई-४०० ००५.

विक्रीची उद्योषणा

मांडण्याकरिता सूचना

हं. वसुली प्रक्रिया क्र. १४९ सन २०१७

परि. क्र. : ५६

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी

व्याज आणि खर्चासह रु. ३१,५५,५२७/- ची

रक्कम अर्जदार बँकेला चकती करण्यासाठी

ओ.ए. क्र. ५९ सन २००५ मधील वसली

ज्यां अर्थी हुम्ती पहाम चुकती केलेली मोही

प्रमाणपत्र निर्गमित केले होते.

पुढील तारीख: १४/११/२०१९

विरूध्द

श्री. हरिश जे. खन्ना आणि अन्य

सीमेक लिमिटेड करिता

प्रेसिडेंट-कॉर्पोरेट अफेअर्स

लीगल आणि कंपनी सचिव

एस. एन. मोहांती

...प्रतिवादी

येणार आहे.

ठिकाण : मंबई

दिनांकः ६ नोर्व्हेंबर, २०१९

स्टेट ऑफ इंडिया

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औड

दिनांकः ६ नोव्हेंबर, २०१९

Website: www.rinfra.com

ठिकाणः मुंबई

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लि.

थः ३०-३८, ३रा मजला, क्री प्रेस हाऊस, क्री प्रेस जर्नेल मार्ग २१५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

सीआषएनः एल७४८९९एमएच१९९३पीएलसी२७४८८१ । वेषसाईटः www.akoroup.co.ln फोन: +९१-२२-६७५४६५०० । फैक्स: +९१-२२-६६१००५९४ । ईबेल: compliance@akgroup.co.in

सेबी (तिस्टिंग ऑप्सिमेशन अण्ड डिस्क्लोबर प्रिकासरेस) रेणुलेशना, २०१५ च्या रेणुलेशन २६ प्रह्माश्चता रेणुलेशन ४७ अनुसार सूचना बाहुर रेण्यात येते की, अपनीच्या संचातक प्रदक्षानी प्रधा हो २० सप्टेबर, २०१९ होजी सपलेली तिमार्ड राणि अर्थ वर्षाकारता कंपनीचा अलेखापरिवित अतिस वितीय निष्कर्ष आणि अलेखापरिवित एकतित वितीय निष्कर्ष इतर बाबीसह विचारात ग्रेणे, मंजूर करणे आणि अधितिखित करण्यासाठी १३५, फ्री ग्रेस हाऊस, १३वा मजला, फ्री ग्रेस जर्नल मार्ग, २१५, नरिमन पॉईट, मुंबई- ४०० ०२१ येथे बुधजार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्याचे नियोजित आहे. सदर सूचना www.beeindia.com आणि www.akoroup.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

ए.के. कॅपिटल सर्व्विसेस लिमिटेड करित

(बीआयएन: ००६९८३७७)

### Notice

Notice, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 14, 2019 inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results (both stand-alone and consolidated for the second quarter and half year ended September 30, 2019, of the Financial Year 2019-20.

This intimation is also available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.rinfra.com, www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Date : November 06, 2019 For Reliance Infrastructure Limited

Place : Mumbai Relignce Infrastructure Limited CIN-175100MH1929PLC001530 Regd. Office: Reliance Centre, Groupd Floor, 19, Walchand Hirochand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel: +91 22 4303 1000; Fax: +91 22 4303 3664 E-mail: rinfra.investor@relianceada.com

Paresh Rathod

Company Secretary

# HI-Klass Trading And Investment Limited

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 13th November, 2019, at 11 A.M. at Office No 15, 2rd Floor, Plot No 24, Rehman Bidg., Veer Nariman Rd. Hutatma Chowk, Fort, Mumbal 400001. inter alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and six months ended 30th September, 2019.

www.hlkdass.co.in as well as Stock Exchange's website i.e. www.bseindla.com By Order of the Board

Suresh T. Jain

WINDSOR

Place: Mumba

**RELIANCE** 

Regd. Office: Office No 15, 2" Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai 400001 CIN: L51900MH1992PLC066262

### NOTICE

Further, details are also available on Company's website:

For Hi-Klass Trading And Investment Limited

Managing Director DIN No.: 01142300

# WINDSOR MACHINES LIMITED

CIN: L99999MH1963PLC012642

Regd. Office: 102/103, Devrnilan Co. Op. Housing Societ Next to Tip Top Plaza, L B S Road, Thane (W) - 400 604. Tel: +91 022 2583 6592 Fax: +91 022 2583 6285 Email: contact@windsormachines.com investors@windsormachines.com.

# NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, at Mumbai, to consider and approve the Un-audited standalone & consolidated financial results of the Company for the quarter/half year ended September 30, 2019.

This information is also available on the website of the Company at www.windsormachines.com, website of BSE Ltd. www.bseindia.com and website of National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com.

For WINDSOR MACHINES LIMITED

Place : Ahmedabad प्रधासह माहला आवागा Prit Patel

GITIL

स्थळ : नवी मुंबई

दिनांक : ०६ नोव्हेंबर, २०१९

दिनांक : ०५ नोव्हेंबर, २०१९

ठिकाणः मुंबई

### जीटीएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : 'ग्लोबल व्हिजन', ईलेक्ट्रॉनिक सदन क्र. २. एम.आय.डी.सी., टी.टी.सी इन्डस्टीयल एरिया, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०. फोनः +११-२२-२७६१२९२९, फॅक्सः +११-२२-२७६८०१७१ ईमेलः gtlshares@gtllimited.com, वेबसाईटः www.gtllimited.com CIN: L40300MH1987PLC045657

स्वना

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम २०१५ च्या अधिनियम २९ सहवाचता अधिनियम ४७ अन्वये सुचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक **बुधवार वि. १३ नोव्हेंबर, २०१९** रोजी मुंबई येथे कंपनीच्या ३० सप्टेंबर, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही महिन्याकरिता एकल व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय अहवाल मंजुर करून मान्यता देण्याकरिता योजीली आहे.

आणखी असे सुचित करण्यात येत आहे की, ही सूचना व सदर निकाल कंपनीचे संकेतस्थळ, www.gtllimited.com तसेच रोखे बाजारांच्या संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध करण्यात येईल.

जिटीएल लिमिटेड करीता

प्रतिक र. टोपराणी

कंपनी सचिव

# CINELINE

# सिनेलाईन इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४ नोंदणीकृत कार्यालय : २१५, ॲट्टीयम, १० वा मजला, डिवाईन हायस्कूलसमोर, जे.बी.नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३, टेलि. क्र. ९१-२२-६७२६६६६, फॅक्स क्र. ९२-२२-६६९३७७७७, संकेतस्थळ : www.cineline.co.in

### सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात येणार आहे, जेथे इतर बार्बीसह ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली दसरी तिमाही आणि अर्घ वर्षाकरिता कंपनीचा अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष मंडळ विचारात घेईल आणि मंजूर करेल.

या सचनेत समाविष्ट असलेली माहिती कंपनीचे संकेतस्थळ www.cineline.co.in आणि स्टॉक एक्सचेंजेसचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर

सिनेलाईन इंडिया लिमिटेड करिता

सही / -जतीन शाह कंपनी सचिव

### **KOKAN MERCANTILE** CO-OPERATIVE BANK LTD.

I. Office: Harbour Crest, Mazagaon T. T. Mumbal - 400 010

### CORRIGENDUM

We have published on behalf of KOKAN MERCANTILE CO-OPERATIVE BANK LTD. a GOLD AUCTION NOTICE on 06.11.2019 In Free Press Journal & Navshkti Wherein, It was mentioned date as "30 th Sep. 2019 on 5th line, it should be read as 15th Nov, 2019

Place: Mumbal Date : 7.11.2019

## जाहीर नोटीस सर्वांना कळविण्यात येते की, गावं

दिवाणमान, स. नं. १३२, हि.नं. २, ता. वसई, जि. पालघर. 'आर.बी.आय. एम्प्लॉइज प्रिया को∻ ऑप. हाऊ. सोसा. लि.' मधील २ रा माळा. फ्लॅट नं. १० हा फ्लॅट माझे अशील सौ. प्राजक्ता मोदी व श्री: अमित मोदी ह्यांनी मिस के. जयंती ह्यांच्याकडून नोंदणीने विकत घेतला आहे. आता त्या फ्लॅटचे (शेअर सर्टिफिकेट नं. १० आणि २४) मालकी हक्क निर्विवाद करून तो विकण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर फ्लॅटमध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या "मथुरा" बंगला, हनमा मंदिर हॉलजवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.) जि. पालघर-४०१२०२ ह्या पत्त्यावर लेखी पुराव्यासहित कळवावे, अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पढील व्यवहार केले जातील.

सही / -वकील श्री. दयानंद कमळाकर

मानकर

नांगरे शशिकांत दादू,

वसूली अधिकारी, सहकारी संस्था, यांचे कार्यालय द्वारा : दि संहाद्रि सहकारी बँक लि., मुंबई.

5/7 सहाद्रि भवन, 3 रा माळा, विजयवाडी, ज.शं.रोड, चिरावाजार, मुंबई ४०० ००२.

फीन नं (022) 22054643/22017477 नमना - झेड

दिनांक : 23/10/2019

(नियम 107 चा उपनियम [11 (इ-1)] स्थावर मालमचेकरीता ताबा सचना

ञ्याअर्थी खाली सहीकरणार हे दि सहादि सहकारी बँक लि., मुंबईचे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि 20 . 07 . 2019 रोजी मे . वनु एन्टरप्रायसेस (प्रीपा . श्रीमती जीयोती सामी) या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटिस पारीत करून नोटीसीतील रक्कम रू. 1,84,03,153/- परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या वारखेनुसार कळविले होते व मे . तन् एन्टरप्रायसेस (प्रीप्रा .श्रीमती जोयोती सामी) कर्जदारांनी सदर रक्कम परत करण्यास कसर केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी दि. 23.09.2019 रोजी जप्तीची नोटीस पाठवन खाली नमूद मालमत्ता जप्त केलेली आहे.

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसुर केल्याने येथे सदर कर्जदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमचेचा ताबा कस्ना दि 23/10/2019 रोजी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 चा उपनियम [11 (ड-1)] नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे .

विशेषतः सदर कब्जेदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा दि सहादि सहकारी बँक लि . , मंबई यांचा विज्ञा स्वक्रम क. 2,06,81,297/- व त्यावरील व्याज स्वक्रम आधिल सहिल क्षेत्र १ पान माना १७३१ । असे

### SANGAM RENEWABLES LIMITED

(ERSTWHILE SANGAM ADVISORS LIMITED) CIN- L93000MH1999PLC120470

REGISTERED OFFICE ADDRESS: 501, Western Edge-1, OFF Western Express Highway, Borivali (East), Mumbal 400066 Tele No.: 022 43331510, Email Id : info@sangamrenew.com, website:www.sangamrenew.com


> EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

			Standalone		Consolidated	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-09-19	Half year ended 30-09-19	Quarter Ended 30-09-18	Quarter Ended 30-09-19	Half year ended 30-09-19
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudite
1.	Total Income from Operations	134.58	286.81	81,45	145.93	356.3
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#)	-2.12	12.69	-48.77	-35.00	-44.1
3.	Net Profit / (Loss) for the period before tax		The Address			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-2.12	12.69	-48.77	-35.00	-44.
4.	Net Profit / (Loss) for the period after tax			11.31		
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-2.29	37.36	-15.20	-30.50	-35.
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)]		L RESOLUTION OF		1410000	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.03	0.01	-35.38	-0.03	0.0
6.	Equity Share Capital	2,081.48	2,081.48	1,001.48	2,081.48	1,001.4
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			4-1-1-1-1		
	Audited Balance Sheet of the previous year			61.86		-68.0
3.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each)					
	(for continuing and discontinued operations) -	0.0000000	-			
	1. Basic:	-0,01	0.18	-0.51	-0.15	-0.1
	2. Diluted:	-0.01	0.18	-0.51	-0.15	-0.1

Mumbal

The above is an extract of the detailed format of Quarterly/Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors



# NITCO LIMITED


Registered office: Plot No.3, Nitco House, Kanjur Village Road, Kanjurmarg (East), Mumbai - 400042. Tel No.: 022 67521555/, Fax: 022 67521500, email: Investorgrievances @nitco.in, Website: www.nitco.in, CIN: L26920MH1966PLC016547

### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2019

		-	-	Rs. in Lac		-	
Sr.	Particulare	Quarter ended			Six mon	Year ended	
No.				30.09.2018 (Unaudited)			
1	Total Income	12,909.09	14,358.35	13,501.85	27,267.44	25,993.58	59,845.56
	Net Profit / (Loss) for the period from (before tax exceptional and/or extraordinary items)	(3,025.72)	(1,486.54)	(1,735.04)	(4,512.26)	(3,575.87)	(6,137.28
	Net Profit / (Loss) before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(3,025.72)	(1,486.54)	(1,735.04)	(4,512.26)	(3,575.87)	(6,137.28
4	Net Profit / (Loss) after tax	(3,011.65)	(1,374.20)	(1,735.04)	(4,385.85)	(3,575.69)	(6,005.72
5	Total Comprehensive Income (after tax)	(3,082.14)	(1,365.07)	(1,796.19)	(4,447.21)	(3,540.16)	(5,990.45
	Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 per share)	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90	7,185.90
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the last balance sheet of previous year						
-	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualized):	6 2					
	Basic	(3.94)	(1.81)	(2.20)	(5.75)	(4.38)	(7.45
(b)	Diluted	(3.94)	(1.81)	(2.20)	(5.75)	(4.38)	(7.45

### The key data relating to standalone unaudited financial results of Nitco Limited for six months ended 3011 September, 2019 is as under

Sr.	Destautes.		uarter end	led	Six mon	ths ended	Year ended	
No.	Particulare			30.09.2018 (Unitudited)				
1	Total Income from operation (Net)	12,805.22	14,282.46	13,226,93	27,087.68	25,533.39	59,195.8	
	Net Profit / (Loss) for the period from (before tax exceptional and/or extraordinary items)	(2,498.87)	(1,239.13)	(1,292.17)	(3,738.00)	(2,770.52)	(4,690.64	
3	Net Profit / (Loss) after tax	(2,498.87)	(1,239.13)	(1,292.17)	(3,738.00)	(2,770.52)	(4,690.64	
ţ.	Total Comprehensive Income (after tax)	(2,569.36)	(1,230.00)	(1,353.32)	(3,799.36)	(2,734.99)	(4,675.37	





## **GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED**

Regd. Office: 16/137, Siddhartha Nagar No.5, Near Prabodhan Krida Bhawan, Siddhartha Nagar, Goregaon (West), Mumbai -400104 CIN: L51900MH1987PLC042141

# NOTICE

Pursuant to Regulation 29 read with 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the company will be held on Thursday, the 14th of November, 2019 at corporate office of the company at 6-3-1090, B-1, TSR Towers, Raibhavan Road, Somailiguda, Hyderabad - 500082 to take into consideration, inter alia, among other things to consider and approve Un-audited financial results for the guarter and Half year ended 30.09.2019 and such other business with permission

This information is also available on the Company's website: www.gtpltd.co.in and also on the website of Stock Exchange i.e BSE Limited:www.bseindia.com.

# FOR GAYATRI TISSUE & PAPERS LIMITED

Sd/- (DINESH VEMULA) Place: Mumbai Company Secretary & Date : 06.11.2019

Compliance Officer

## RISHABH ENTERPRISES LTD.

CIN: L51909MH1984PLC217695 Warden House, 340, J. J. Road, Byculla, Mumbai 400 008. TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 23077231

Website: www.rishabhenterprisesItd.com Email: cosec@rishabhenterprisesItd.com cosec@wardengroup.com

### NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements). Regulations, 2015 NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is schedule to be held on Wednesday, 13th November, 2019, at the registered office of the Company at Warden House, 340 J.J. Road, Byculla, Mumbai 400008, inter-alia, to consider, approve and take on record the unaudited Financial Results of the Company for the 2<sup>nd</sup> quarter & half year ended 30<sup>th</sup> September, 2019.

The said intimation is also available on the Company's website at www.rishabhenterprisesItd.com under Investors Relation section and also available on the website of the Stock Exchange at www.msei.in.

For RISHABH ENTERPRISES LTD.

Sunli Y. Surve Place : Mumbal Director Date : 04.11.2019 Din: 00065166

### SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986 PLC154910 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road. Andheri (East), Mumbei 400 093, India Tel.: +91-22-6694 1800

Fax: +91-22-8694 1818 Email: contact@seamec.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 13th November, 2019 inter alia to consider and take on record the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2019. The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED S. N. Mohanty PRESIDENT-Corporate Affairs Legal and Company Secretary

Place: Mumbal Date: 6th November, 2019

# PBM POLYTEX LIMITED

CIN: L171103J1919PLC000495 Regd. Office: Opp. Rly. Station, Petiad, 388450 Dist. Anand, Gujarat, ind, Gujarat,

389450, Dist Anand, Gujarat, NOTICE
Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) regulations, 2015, Notice is, hareby given that meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 13th day of November, 2019 Inter alia to consider and take on record the Unaudited consider and take on record the Unaudidated Standslone as well as Consolidated Financial Results for the quarter / half year ended 30th September, 2019. The said notice is also available on w.w., pbmpolytex.com & www.bseindia.com.
Place: Petiad For PBM Polytex Ltd.
Place: 6512 2019

Date: 05.11.2019 (Gopal Patodia Managing Director (DIN: 00014247)

### **VAGHANI TECHNO-BUILD LIMITED**

Regd. Off.: D Wing, Karma Sankalp, Corner of 6th and 7th Road of Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077 CIN: L74999MH1994PLC187866

### NOTICE

In compliance of the Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; this is to inform you that, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th November, 2019 inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results for the Quarter and six months period ended Sentember 30, 2019.

> For Vaghani Techno-Build Limited Sd

Place : Mumbai

Kantilal Savla Whole-time Director Date: 05.11.2019

### EXTRACT OF THE STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019

**G R INFRAPROJECTS LIMITED** 

REGISTERED OFFICE: Revenue Block No. 223, Old survey No. 384/1, 384/2, Paiki and 384/3,

Khata No. 464, Kochariya, Ahmedabad (Gujarat) - 382220

Corporate Office: 2nd Floor, Novus Tower Plot No. 18, Sector -18 Gurugram, Haryana- 122015

CIN: U45201GJ1995PLC098652, Ph: +91 124-6435000,

Website: www.grinfra.com, Email: cs@grinfra.com

(Rupees in lakhs, except per share data)

		Half yea	er ended	Year to date	Year ended 31 March 2019	
SI. No.	Particulars	30 September 2019	30 September 2018	30 September 2019		
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	2,88,465.16	2,23,758.48	2,88,465.16	4,95,018.30	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	44,776.86	34,783.70	44,776.86	83,104.40	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44,776.86	34,783.70	44,776.86	83,104.40	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31,341.39	24,181.80	31,341.39	59,571.46	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31,272.37	24,115.33	31,272.37	59,459.71	
6.	Paid up Equity Share Capital			4,848.12	4,848.12	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)			2,40,466.84	2,09,194.47	
8.	Net worth			2,45,314.96	2,14,042.59	
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt			76,902.27	81,044.05	
10.	Debt Equity Ratio	0.31	0.35	0.31	0.38	
11.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (* not annualised) -					
	1. Basic:	32.32*	24.94*	32.32*	61.44	
	2. Diluted:	32.32*	24.94*	32.32*	61.44	
12.	Capital Redemption Reserve			412.19	412.19	
13.	Debenture Redemption Reserve	Total Control		12,875.00	17,000.00	
14.	Debt Service Coverage Ratio	1.94	3.03	1.94	3.95	
15.	Interest Service Coverage Ratio	8.20	10.42	8.20	10.17	

1. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 6 November 2019. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company who have issued an unmodified review report.

2. The above is an extract of the detailed format of half yearly/ yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no CIR/ IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016. The full format of the half yearly/ yearly financial results will be uploaded on the

**AEGIS LOGISTICS LIMITED** 

Regd. Office: 502, Skylon, G.I.D.C., Char Rasta, Vapi - 396 195, Dist. Valsad, Gujarat. Corp. Office: 1202, Tower B, Peninsula Business Park, G. K. Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013. • Tel.: +91 22 6666 3666 • Fax: +91 22 5666 3777 E-mail: segis@aegisindia.com • Websita: www.aegisindia.com • CIN: L63090GJ1956PLC001032

### NOTICE

Notice is hereby given pursuant to regulation 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 14th November, 2019 inter-alia to consider and approve Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and six months ended 30th September, 2019 as per IND-AS.

Further the said notice is also available on the Company's website www.aegisindia.com and also on the website of Stock Exchanges viz. BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com.

For and on behalf of the Board

Place : Mumbai Date : 06/11/2019

AEGIS

Monica Gandhi Company Secretary

### **KSS LIMITED** (Formerly Known as K SERA SERA LIMITED)

CIN: L22100MH1995PLC092438 Unit No. 101AQ & 102. 1st Floor, Plot No. B17, Morva Landmark II. Andheri(w), Mumbai -400053, Tel.: 022-40427600. E-mail:info@kserasera.com Website: www.kserasera.com

### NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company, will be held on Thursday, 14th November, 2019 at 02.00 p.m. at Unit No. 101A & 102, 1st Floor, Plot no. B-17, Morya Landmark II, Andheri (W), Mumbai - 400 053 Inter alia to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019 and any other matter with the permission of the chair

The above intimation is available on Company's Website at www.kserasera.com and the website of Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com

For KSS Limited

Sd/ Poonam Maurya

Date: 06th November, 2019 Company Secretary Place: Mumbal & Compliance Officer

VINETIA PROPERTIES LIBERT